

September 06, 2024

The Manager BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort, Mumbai-400001

Dear Sir/Madam,

Scrip No. 535136

Sub: Newspapers Publication - Notice to Shareholders for 19th Annual General Meeting

Pursuant to Regulation 47 read with Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, we are enclosing herewith a copy of Notice in connection with the 19<sup>th</sup> Annual General Meeting published in the newspapers viz. "Business Standard" (English) and "Navarashtra" (Marathi) on September 06, 2024.

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully, For Nibe Limited

Komal Bhagat Company Secretary & Compliance Officer Membership No: A49751

Email Id: cs@nibelimited.com

Kolhapur/ R R Takala Branch: Upper Ground Floor, Grand Signet Building Raiaram Road, Kolhapur 416 008.

### **GOLD AUCTION**

Notice is hereby given to the public in general and the account holders in perticular that e-auction of the pledged Gold Ornaments in the below mentioned account/s will be conducted by Federal Bank Ltd. on 18.09.2024 through online portal, https://gold.samil.in . Interested buyers may log on to the auction portal or contact the Bank at 0231 - 2530244 for further information. In case E-auction is not materialised for any reason on the date mentioned above, with respect any or all items of the pledged ornaments, Bank shall be conducting private sale of the items on any subsequent date/s without further notice.

Branch Name	Loan Account Number					
RR	14966400029878	14966400037426				
Takala /	14966400026601	14966400039604	14966400039943			
Kolhapur	14966400037624	14966400036675	14966400034233			
	14966400034241	14966400015075	14966400015380			
	14966400022410	14966400032187	14966800002467			
	14966800003051	14966800004125	14966800002368			
	14966400028383	14966800001733	14966800002244			
	14966800002384	14966800002483	14966800002590			
	14966400024648	14966400027476	14966400033532			
	14966400039992	14966400035743				

Date: 04/06/2024 Place: KOLHAPUR

Sd/-Branch Manager, Federal Bank, R R Takala / Kolhapur Br.



### **PUBLIC NOTICE**

The branch of IIFL Finance Ltd. located in front of Kamat Hospital, Near Chinchwad Police Station, Chapekar Chowk Chinchwad, Pune - 411033, is Shifting to below mentioned address with effect from 9<sup>th</sup> September, 2024.

New Address: Shrikurshna Appartment, Shop No 3 & 4, Sundendu Nagar, Walhekarwadi Road, Chinchwad Gaon, Pune - 411033.

Contact No. 9822636535 / 8452015547 All existing services can be availed at

### सार्वजनिक सूचना

कामत हॉस्पिटलच्या समोर चिंचवड पोलिस स्टेशनजवळ, चापेकर चौक चिंचवड, पुणे - 411033 येथे असलेली आय. आय. एफ. एल. फायनान्स लि. ची शाखा दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून खालील पत्त्यावर स्थलांतरित होत आहे.

नवीन पत्ता: श्रीकृष्णा अपार्टमेंट, दुकान क्रमांक 3 आणि ४, सुंदेंदु नगर, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड गाव, पुणे - 411033.

संपर्क क्रमांक 9822636535 / 8452015547 मर्त विरामान सेवा नवीन तिकाणी मिळ शकतात.

**PICICI Bank** Branch Office: ICICI Bank Limited, DSMG, 870/1-Suma House, Bhandarkar Road, Opp. Hotel Raviraj, Maharashtra, Pune- 411004.

### PUBLIC NOTICE-TENDER CUM E-AUCTION FOR SALE OF SECURED ASSET

[See proviso to Rule 8(6)] Notice for sale of immovable asset(s)

E-Auction Sale Notice for the sale of immovable asset(s) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Interest (Enrorcement) raties, 2002.
This notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of ICICI Bank Limited will be sold on 'As is where is', 'As is what is' and 'Whatever there is' as per the brief particulars given bereunder

_	and whatever there is as per the brief particulars given hereunder;							
Sr. No.	Name of Borrower(s)/ Co-Borrowers/ Guarantors/ Loan Account No.	Details of the Secured asset(s) with known encumbrances, if any	Amount Outstanding	Reserve Price Earnest Money Deposit	Date and Time of Property Inspection	Date & Time of E-Auction		
(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)		
1.	Mr. Ashish Yashwant Palande (Borrower) Mrs. Archana Ashish Palande (Co-Borrower) Loan No. LBPUN00001918195	Flat No. 506, 5th Flr, Vision City, Bldg. A, Gat No. 308, 309, 338, 339, Jambhul Nagari, Vadgaon Maval, Jambhul, Tal-Maval., Maharashtra, Pune- 412106. Admeasuring an area of 76.103 Sq Mtrs Carpet Along With The Terrace Area of 15.049 Sq.mtr + 1 Covered Car Parking	Rs. 17,53,554/- as on August 27, 2024	Rs. 13,40, 000/- Rs. 1,34,000/-	September 11, 2024 From 02:00 PM to 05:00 PM	September 26, 2024 From 11:00 AM Onward		
2.	Mr. Madake Machhindra Laxman (Borrower) & Mrs. Seema Machhindranath Madake (Co-Borrower) Loan Acc Num: LBPUN00005157339	Flat No.308, 3rd Floor, Shree Ganesh Hill View, B Bldg, Charholi, 380/1, Maharashtra, Pune- 412105 Admeasuring Carpet Area 53.10 Sq Meter Along With Attached Terrace Admeasuring 4.12 Sqmtr.	Rs. 35,63,711/- as on August 27, 2024	Rs. 27,20, 000/- Rs. 2,72,000/-	September 12, 2024 From 11:00 AM to 02:00 PM	September 26, 2024 From 11:00 AM Onward		
3.	Mrs. Sumati Raju Chattiyar (Borrower) & Mr. Raju Nagraj Chattiyar (Co-Borrower) Loan Acc Num: LBPUN00005486994	Flat No- 301, 3rd Floor, Survey No. 106/7, Alankapuri Complex, Padmavati Road, Vadgaon Chowk, Alandi Devachi, Taluka- Khed, Pune- 412113. Admeasuring Carpet Area 42.27 Sq Meter I.E 454.99 Sq Feet Along With Covered Parking In "Alankapuri Complex"	Rs. 27,44,343/- as on August 27, 2024	Rs. 17,00, 000/- Rs. 1,70,000/-	September 12, 2024 From 02:00 PM to 05:00 PM	September 26, 2024 From 11:00 AM Onward		
4.	Mrs. Chaya Shriram Kshirsagar (Borrower) Mr. Shriram Dattu Kshirsagar (Co- Borrower) Loan A/c No. LBPUN00005135553 LBPUN00005182326	Flat No 1105, 11th Floor, Savali Heights, B Wing, Chikhali, Pune, Pune- 412114. Admeasuring an area of Admeasuring 31.73 Sq Meter (i.e 341.54 Sq Feet) Balcony 4.32 Sq Meter (i.e. 46.50 Sq Feet) Terrace 4.79 Sq Meter (i.e. 50.80 Sq Feet) Carpet Area	Rs. 33,03,664/- As on July 31, 2024	Rs. 26,12, 000/- Rs. 2,61,200/-	September 13, 2024 From 11:00 AM to 02:00 PM	September 26, 2024 From 11:00 AM Onward		
5.	Gangamma (Borrower) Mr. Ravichandra Hanumappa Rathod (Co-Borrower) Loan A/c No. LBPUN00004448290	Flat No 204, 2nd Floor, Plot No- 27, 28 & 29, Papa Mamta Residency, Vadgaon Maval, Pune- 410506. Admeasuring an area of Salable Area- 44.80 Sqmtr (Carpet Area- 340 Sqft + Terrace Area- 17 Sqft	Rs. 24,14,156/- As on July 31, 2024	Rs. 18,70, 000/- Rs. 1,87,000/-	September 13, 2024 From 02:00 PM to 05:00 PM	September 26, 2024 From 11:00 AM Onward		

The online auction will be conducted on the website (URL Link- https://disposalhub.com) of our auction agency M/s NexXen Solutions Private Limited The Mortgagors/ Noticees are given a last chance to pay the total dues with further interest by September 25, 2024 before 10:00 AM else the secured asset(s) will be sold as

dues with further interest by September 25, 2024 before 10:00 AM else the secured asset(s) will be sold as per schedule. The prospective bidder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) Demand Draft (DD) (Refer Column E) at ICICI Bank Limited, DSMG, 870/1-Suma House, Bhandarkar Road, Opp. Hotel Raviraj, Maharashtra, Pune-411,004 on or before September 25, 2024 before 04:00 PM Thereafter, they have to submit their offer through the website mentioned above on or before September 25, 2024 before 05:00 PM along with the scanned image of the Bank acknowledged DD towards proof of payment of EMD. In case the prospective bidder(s) is/ are unable to submit his/ her/ their offer through the website, then the signed copy of tender documents may be submitted at ICICI Bank Limited, DSMG, 870/1-Suma House, Bhandarkar Road, Opp. Hotel Raviraj, Maharashtra, Pune-411004 on or before September 25, 2024 before 05:00 PM. Earnest Money Deposit DD/PO should be from a Nationalised/ Scheduled Bank in favour of ICICI Bank Limited payable at "Pune". For any further clarifications in terms of inspection, Terms and Conditions of the E-Auction or submission of tenders, contact ICICI Bank Employee Phone No. 9004441677/ 7304905179
Please note that the Marketing agencies 1. M/s NexXen Solutions Private Limited, 2. Augeo Assets Management Private Limited 3. Matex Net Pvt Limited 4. Novel Asset Services Pvt. Ltd., have also been engaged for facilitating the sale of this property.

The sale of this property.

The Authorised Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons. For detailed Terms and Conditions of the sale, please visit www.icicibank.com/n4p4s

Date : September 06, 2024 Place: Pune Authorized Officer ICICI Bank Limited

### Shivshankar Gramin Bigarasheti Sahkari Patsantha Marya. Nira

Tal. Purandar, Dist. Pune

#### POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY (see Rule 107 sub-rule (11 (d-1))

Therefore, as per Section 101 (1) of Maharashtra Co-operative Societies Act. 1960, Shiyshankar Gramin Biggrasheti Sahkari Patsantha Marya, Nira Tal, Purandar, Dist. Pune by Hon, Deputy Registrar / Assistant Registrar So., Co-operative Societies (Parseva) Pune District Civil Co-operative Credit Societies Federation Ltd. By his order, arbitration certificates have been obtained from the following arrears for recovery of their debts. Therefore, as per Section 156 of Maharashtra Co-operative Societies Act, 1960 and Rule 107 (11) D-1) of 1961 (Notification of First Amendment Rules 2014 dated 30/08/2014) As per Shri. Gautam L. Gaikwad Special Recovery and Sales Officer Pune The following immovable property of the following arrears has been seized on 02/09/2024 under this notice. And if the immovable property is transferred after the date of this notice, it is prohibited to accept any private transfer or to create burden or mortgage.

Name of Judgment Debtor Certificate No.	Name of the village Taluka	Gat No.	Details of Properties  Area Size			Boundaries of Properties	
& address/ Date	/ Ďistrict						
Mr. Rajendra Dattatraya	Village :		H.	R.	Rs.	Paise	In the East - Pune-
Badade	Mouie Nira -	34/A /5/A/1 in	00	03	00	00	Pandharpur road.
Recovery certificate no. 101/1679/100/2023 d. 26/05/2023	Shivtakrar Tal.Purandar Dist. Pune		Out of the above total common area Borrower Mr. Rajendra Dattatraya Badde For his loan and Co-borrower Shri. Deepak Dattatraya Badde was bailed out by him Immovable agricultural land of share Property				In the West - Jedhe's Property In the south - Kulkarni's Property In the North - Sonawane's Property
	Village :	1114 in	00	96	00	87	
Mr. Umesh Vasantrao			Adhik Potkharaba		In the East -		
Kadam Recovery certificate no.	Mouje Pimpare khurd		00	18	-	-	In the West - Goverment
101/19/355/85/2019 d. 06/08/2019	Tal.Purandar Dist. Pune		Out of the above total common area Borrower Mr. Umesh Vasantrao Kadam's loan His for of their share pledged Property from immovable agricultural land.			In the South - Main In the North - As a Record	
			00	22	00	19	
				Adhik Potkh	naraba		In the East - Maruti Konde's
Mr. Raju Narayan	Village : Mouje Nira - Shivtakrar		00	07	-	-	Property
Madchetty		29A/ 4b		Out of		In the West - Vikrant Jagtap's Property	
Recovery certificate no.			00	02.08	-	-	In the South - Shekhar
101/461/579/2023 d. 08/09/2023	Tal.Purandar Dist. Pune	in	Out of the above total common area Borrower Mr. Raju Narayan Madchetty For his Ioan and Co-borrower Shri. Raju Prakash Koturi His pledge Immovable agricultural land of share Property			Jadhav's Property In the North - Pandurang Zunjar's Property	
Name of Judgment Debtor Certificate No. & address/ Date	Name of the village Taluka / District	Milkat No.	Description of Incom		Boundaries of Properties		
Mr. Raju Virkumar Shah Recovery certificate no.	Village : Mouje Grampanchayat Nira - Shivtakrar	1/368 IN	TIST NO 2012 IN Area 5/5 SO IT IS			East - West - Goverment	
101/1684/1708/2023 d. 17/03/2023	Tal.Purandar Ou Dist Pune Mr. Raju		of the above gross income Borrower Virkumar Shah Will answer for his loan by Suvarna Virkumar Shah Immovable flat / house building Property			South - Main North - As a Record	
Mr. Tulashiram Shivaram Shilimkar Recovery certificate no. 101/806/939/2023	Village : Mouje Grampanchayat Padegaon Tal. Khandala	51 IN	Other concrete house stones, Brick lime or cement House facing Mangalore Kaul Brick, clay construction 14 by 28 = 392 Sq. Foot is a fixed house building Property		East - West - Goverment South - Main North - As a Record		
d. 24/11/2023	Dist. Satara	Mr. Tul	Out of the above property Borrower ulshiram Shivram For the loan of Shilimkar ng their immovable home building property			7.5.41 7.5 4 1.55514	

The possession notice was given today on 02/09/2024 with my signature and office stamp.

Special Recovery Officer, Pune Dated: 02/09/2024

Outword No. 190/2024, Recovery Possession / 2024

Mr. Gautam L. Gaikwad.

Special Recovery Officer Pune Dist. Pat. Fed. By Shivshankar Gramin Bigarasheti Sahkari Patsantha Marya. Nira Tal. Purandar, Dist. Pune Form No. 14 [See Regulation 33(2)]

OFFICE OF THE RECOVERY OFFICER - I **DEBTS RECOVERY TRIBUNAL AURANGABAD** 

Ground Flor, Jeevan Suman, LIC Building, Plot No.3, N-5, CIDCO, Aurangabad - 431003

Date: 29-08-2024 DEMAND NOTICE NOTICE UNDER SECTION 25 TO 28 OF THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANKS AND FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993 AND RULE 2 OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961

Bank of Baroda Versus Rafig Khan (CD1) Rafig Khan. R/o. House No.5-8-78, Jahgirdar Colony, Behind New Punjab Hotel, Railway Station Road, Aurangabad-431001.

R/o. H.No.2, Kasliwal Estate, Deshmukh Nagar, Garkheda, Aurangabad (CD 3) Kaleem Khan Aziz Khan, R/o. House No.5-8-78, Jahgirdar Colony Behind New Punjab Hotel, Railway Station Road, Aurangabad-431001. Also at: Plot No.5, Kaisar Colony, Aurangabad.

(CD 4) Mohd, Amiad Khan M.A. Rahim.

(CD 2) Atul Kumar Sinha,

R/o. Plot No.31, Jawahar Colony, Aurangabad.

This is to notify that as per the Recovery Certificate issued in pursuance of orders passed by the Presiding Officer, Debts Recovery Tribunal, Aurangabad in OA/142/2015 an amount of Rs.40,24,346.00 (Rupees Forty Lakhs Twenty Four Thousand Three Hundred Forty Six only) along with pendentellite and future interest @ 10% Simple with monthly rests w.e.f. 16/03/2015 till realization and costs of **Rs.43,000**/-(Rupees Forty Three Thousand Only) has become due against you Jointly and severally /Fully/Limited).

2. You are hereby directed to pay the above sum within 15 days of the receipts of the notice, failing which the recovery shall be made in accordance with the Recovery of Debts Due to Banks and Financial Institutions Act, 1993 and Rules there under.

3. You are hereby ordered to declare on an affidavit the particulars of yours assets on or before the next date of hearing.

are hereby ordered to appear before the undersigned or 01/10/2024 at 10:30 a.m. for further proceedings.

In additions to the sum aforesaid you will be liable to pay: Such interests as is payable for the period commencing immediately after this notice of the certificate / execution proceedings.

All costs, charges and expenses incurred in respect of the service of this notice and warrants and other processes and all other proceedings taken for recovering the amount due.

the Seal of this Tribunal on Recovery Officer-I Debts Recovery Tribunal, Aurangabad this date 29/08/2024.

#### **PUBLIC NOTICE NIBE LIMITED** TO ALL TO WHOM IT MAY CONCERN

(Sharad Baviskar)

CIN: L34100PN2005PLC205813

Given under my hand and

Plot No. A-3/B in the Chakan Industrial Area Phase- II, Village: Khalumbre, Taluka – Khed, Pune 410501 Tel: 0250-6098333; Fax: 0250-2528602; Email: csnibelimited@gmail.com; Web: www.nibelimited.com

NOTICE OF 19th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 19th Annual General Meeting (AGM) of the Members of Nibe Limited

will be held on Saturday, September 28, 2024 at Plot No. E-2/2, Chakan Industrial Area Phase-III. Near Sara City, Kharabwadi, Taluka-Khed, Pune, Maharashtra - 410501 at 1:30 P.M to transact the businesses, as set out in the Notice convening the AGM in accordance with various MCA and SEBI

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companie (Management & Administration) Rules, 2014, the Company is pleased to offer Remote e-voting facility which will enable the Members to cast their votes electronically on all the resolutions set out in the Notice. The Members are provided with the facility to cast their vote electronically, through the e-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) on all resolutions set forth in the Notice, from a place other than the venue of the Meeting (Remote e-voting).

A person, whose name appears in the Register of Members/Beneficial owners as on the cut-off date i.e., Saturday, September 21, 2024, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the Meeting. For Remote e-voting instructions, Members are requested to go through the instructions given in the Notice of the AGM. Any person, who becomes Member of the Company after dispatch of the Notice of the Meeting but before the cut-off date, may obtain the User ID and password by sending a request at <a href="https://neeting.org/neeting.org/">https://neeting.org/ne website and at <a href="www.nibelimited.com">www.nibelimited.com</a>. The Members who have cast their vote by remote e-voting may attend the Meeting but shall not be entitled to cast their vote again at the AGM.

Members are informed that (a) the Company has completed the dispatch of the Notice of the AGM and Annual Report by September 05, 2024 through permitted modes. (b) Remote e-voting shall commence at 9.00 a.m. on Wednesday, September 25, 2024 and ends on Friday, September 27, 2024 (5.00 p.m.) (c) Remote e-Voting shall not be allowed after 5.00 p.m. and the Remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter: (d) the Notice of the AGM and the Annual Report have been displayed on the Company's website <a href="www.nibelimited.com.(e)">www.nibelimited.com.(e)</a> in case of any queries/grievances connected with e-Voting, Members may refer "Frequently Asked Questions (FAQs) for shareholders" and "e-Voting User manual for shareholders" available at the Download secti of helpdesk.evoting@cdslindia.com.

The results declared along with the Scrutinizer's report shall be placed on the Company's website also be communicated to Stock Exchange.

Notice is further given pursuant to Section 91 of the Companies Act. 2013, and other applicable provisions, if any that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from, Sunday, September 22, 2024 to Saturday, September 28, 2024 (both days inclusive for the purpose of AGM of the Company

By Order of the Board of Directors of

Date: September 06, 2024

**RELIANCE** 

ARUNA' BANGLOW, NEAR HOTEL SHREEMAN Company Secretary & Compliance Office Email Id: cs@nibelimited.com SADAR BAZAR, SATARA MOB. 9673456444

#### Corporate Office: 11th Floor, North Side, **PUBLIC NOTICE FOR E-AUCTION SALE OF** R-Tech Park. Western Express Highway, SECURED ASSETS Goregaon (East), Mumbai- 400063.

Komal Bhaga

Reliance Asset Reconstruction Company Ltd (RARC), a Trustee of "SVC Bank RARC 033 Trust" is an assignee and a secure reditor of below mentioned borrower by virtue of Assignment Agreement dated 29.03.2017 executed with SVC Co-operativ

The undersigned in exercise of powers conferred under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement The undersigned in exercise or powers contented under the security interest (Enforcement) Rules, 2002 hereby give notice to public in general that the below mentioned property shall be sold by way of "online e-auction" for recovery of dues. The properties shall be sold strictly on "AS IS WHAT IS" and "NO RECOURSE" basis apart from other terms mentioned below.

Name of Borrower/ Mortgagor/ Guarantors	Outstanding dues	Possession
1. Mr. Rangrao Anandrao Patil (Borrower and Mortgagor)At: 1076/5, Om	Rs.3,90,71,865.72/- (Rupees Three	This
Nivas, Parvati Galli A/P Vadange, Tal: Karveer Dist. Kolhapur- 416229	Crore Ninety Lakhs Seventy-One	property is
2.Mr. Vithal Sadashiv Yadav (Guarantor), At Post Varange Padali Tal-	Thousand Eight Hundred Sixty-Five	in physical
Karvir Dist. Kolhapur- 416229	and Paisa Seventy-Two Only)	possession
3.Mr. Arjun Balaso Maskar (Guarantor), At Post Shingnapur, Tal	for Loan Account No.	of Reliance
Karveer, Dist. Kolhapur- 416010	(i) 120218900000247	ARC Ltd
4.Mr. Vikas Shivajirao Chougule (Guarantor), A/p. Shiye, Tal. Karveer,	(ii) 120219940000041	
Dist. Kolhapur- 416122	(iii)120220950000050 as on	
5.Mr. Sachin Rangrao Chougule (Guarantor), A/p. Kerli, Tal. Karveer,	dt.30.08.2024 with future interest	
Dist. Kolhapur- 416122	thereon till the date of entire payment.	

<b>5.Mr. Sachin Rangrao Chougule (Guarantor),</b> A/p. Kerli, Tal. Karveer,	dt.30.08.2024 with future interest		.
Dist. Kolhapur- 416122	thereon till the date	of entire paymer	it.
DESCRIPTION OF THE IMOVABLES MPROPERTY		Reserve Price	Emd Amount
Lot No.1- All the piece and parcel of the land being the property residential A, area adm. 66.91 Sq. mtrs (720 Sq. feets) on the first floor of the building Apartment, constructed on an area adm. in total 290.90 Sq. mtrs of C.S. No.127 situate and lying and being within the limits of Kolhapur Municipal Corporati 416003, under the Jurisdiction of Sub. Registrar Karveer, of which Residential no. A(wing A) is bounded on or towards:-East Government Road,West- Gover Apartment Wing - B, North- Apartment Shop Unit no. 1,Owned by Mr. Rangrac	'Vishwas Ashram 'Z/K/KH/G, D Ward, on, Dist. Kothapur- Flat No, F-1 of Unit rnment Road,South	Rs. 24,00,000/- (Rupees Twenty-Four Lakhs only)	Rs. 2,40,000/- (Rupees Two Lakhs Forty Thousand Only)
Lot No.2-All that piece and parcel of property being Basement no. B-2 of B 34.94sq, mtrs. on basement floor of the building Vishwas Ashram Apartment S no 1272/K/Kh/G Ward D and within the limits of Kolhapur Municipal Corp 416003 Boundaries-East:- Basement no. 1, West:- Basement no. 1, North:- Pal Road Owned by Mr. Rangrao Anandrao Patil  Details Of Auction Events: -	constructed on C. oration, Kolhapur -		Rs.2,70,000/- (Rupees Two Lakhs Seventy Thousand Only)
Details of Auction Events			

: 27.09.2024 from 11.00 A.M. to 01.00 P.M. Last date for bid submission : 10.10.2024

11.10.2024 between 12:00 P.M. to 1:00 P.M. (with extension of 5 minutes each TERMS AND CONDITIONS OF E-AUCTION SALE

The property shall not be sold below the reserve price and sale is subject to the confirmation by F properties shall be sold strictly on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "NO RECOURSE"

E-auction will be held through RARC's approved service provider M/s. C1 India Pvt. Ltd. at website: E-auction will be held through RARC's approved service provider M/s ARCA EMART PRIVATE LIMITED at website: https://www.Auctionbazaar.com (web porta of ARCA EMART PRIVATE LIMITED). E-auction tender documents containing online e-auction bid form along with General Terms and Conditions of online e-auction sale are available in websites; www.rarcl.com and https://www.Auctionbazaar.com intending bidders may download relevant documents

The intending bidders are required to have a valid email id as the participation ID and password by e-auction agency shall be communicated at their e-mail id only

Intending bidders have to submit their BID in the prescribed format with EMD remittance details along with self-attested KYC documents (PAN, AADHAR card etc.) and the same shall be submitted to Authorized Officer of Reliance Asset Reconstruction Company Limited (RARC) at 11th floor, North Side, R Tech Park, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai- 400063 and by email to Pravin.Angarakhe@relianceada.com and vinod.pawaskar@relianceada.com after which the participation ID and password shall be communicated at their email only. Last date of submission of **Bid Form is on 10.10.2024**. The bid form or EMD received late for any reason whatsoever will not be entertained. Bid without EMD and Bid below the reserve price shall be rejected summarily. Certificate of Sale will be issued in favour of successful bidder / bidders only and we will not entertain add and replacement of new bidder / bidders.

Neither RARC nor the service provider will be responsible for any lapses/failure on the part of the bidder on account of network disruptions. Toward off such incidents, bidders are advised to make all necessary arrangements such as alternative power back

Bidder has to mandatorily give undertaking under Section 29A of Indian Bankruptcy Code, 2016.
Earnest Money Deposit (EMD) shall be deposited through RTGS/NEFT fund transfer to Current Account No 102604180000740,

Name of the Bank: SVC Bank, Branch: Vakola, Mumbai, Name of the Beneficiary: SVC Bank RARC 033 Trust, IFSC Code: SVCB0000026. Please note that the Cheque/Demand Draft shall not be accepted towards EMD.

The Bids below reserve price and/or without EMD amount shall not be accepted. Bidders may improve their further bid amount in multiple of Rs.50,000/- (Rupees Fifty Thousand Only) for each property. In case sole bidder, bidder has to compulsory improve

The successful bidder shall pay 25% of the bid amount/sale price (including earnest money already paid) immediately after declaration of successful bidder. The successful bidder shall deposit balance 75% of the bid amount/sale price within 15 days from declaration of successful bidder

If successful bidder fails to deposit sale price as stated above, all deposits including EMD shall deemed to be forfeited without any further notice. However, extension of further reasonable period for making payment of balance 75% may be allowed and shall be

at the sole discretion of authorized officer. 1. The EMD amount of unsuccessful bidders will be returned without interest, after the closure of the E-auction sale proceedings

12. The particulars given by the Authorized officer are stated to the best of his knowledge, belief and records. Authorized officer shal

not be responsible for any error, mis-statement or omission etc.

3. The undersigned Authorized Officer has the absolute right and discretion to accept or reject any bid or adjourn/po sale or modify any terms and conditions of the sale without any prior notice or assigning any reasons.

14. The bidders should make discreet enquiries as regards charges/encumbrances on the property and should satisfy themselves about the title, extent, quality of the property before submitting their bid. No claim of whatsoever nature regarding charges encumbrances over the property and any other matter etc., shall be entertained after submission of the online bid. Any arrears, dues, taxes, charges whether statutory or otherwise including stamp duty/registration fees on sale of prop borne by the purchaser only.

6. For further details, contact Mr. Pravin Angarakhe, Associate Vice President-Legal, Mobile No- 9136957679 or Mr. Vinos Pawaskar, Head-Legal, Mob. 80972836 of Reliance Asset Reconstruction Company Ltd. at above mentioned address 17. The sale certificate shall be issued after receipt of entire sale consideration and confirmation of sale by secured creditor. The sale certificate shall be issued in the name of the successful bidder. No request for change of name in the sale certificate other than the person who submitted the bid/participated in the e-auction will be entertained.

THIS NOTICE WILL ALSO SERVE AS STATUTORY 30 DAYS NOTICE TO THE BORROWER/GUARANTORS/MORTGAGOF

UNDER SARFAESI ACT AND RULES MADE THEREUNDER. ace :Kolhapur Date: 06.09.2024 Au Authorized Officer, For Reliance Asset Reconstruction Co. Ltd. **PICICI Bank** 

Registered Office: ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara – 390007, Gujarat

Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Bandra Fast Mumbai – 400051, Maharashtra

#### **Branch Relocation Notice**

On Behalf of ICICI Bank Ltd., Trimbakeshwar Branch

Dear Customers

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large, especially residing in Situated in Kasabe Solapur, Tal. North Solapur, Dist. Solapur within the limits of Solapur Municipal Corporation, Solapur, as under.

1. Description of the property: All the piece and pare of the property bearing fold Survey No. 107/108, New Survey No. 105/A/1/2/106/1, more particularly an on-agricultural layout Plot No. 99, having areadmeasuring 111.25 Sg. Mt., Situated in Udyon Bani Sevak and Sevalkar Vishesh Magasvargiya Co Or Housing Development Society Ltd, Kasabe Solapur Tal. North Solapur Dist. Solapur within the limits o Solapur Municipal Corporation, Solapur district he limits o Solapur Municipal Corporation, Solapur within the limits o No. 98, towards west: Plot No. 86, towards north: Plo No. 98, towards South: Road.

2. That property viz Plot No. 99, described above in para No. 1 are beid office of the Solapur side side of the Solapur side of the Solapur side side of the Solapur side side of

annu That, said Mr. Sunil Suresh Bet has approached tate Bank of India, MINI RACPC Branch, Solapur The Bank of India, MINI RACPC Branch, Solapur

as that sall with sum Sureish Bet las applyoachers as the Bank of India, MINI RACPC Branch, Solapur to avail the loan by mortgaging the said property. The Bank has noticed that the aforesaid original deed lated 19.10.2004 has been misplaced. The complainant for lost of sale deed is registered with MIDC Police Station vide Lost Register No. 3936 o 2024 dated 05.09.2024.

1. In view of above, my client hereby give a notice to the public at large and calls upon all or any person/who have any right, title interest in the above independent of the publication of the notice, failing which my client wis resume that no adverse claim or objections concerning the said property exist So please do note This public notice is given in order to see that nobod would be cheated pertaining to and in the above natter.

matter. Fihis public notice is issued on 05.09.2024 Mr. Vinayak N. Deshpande, Advocat For State Bank of India, MINI RACPC Branch, Solapu Chamber No. 3, District Court Compound, Solapu Mobile: 982209543

ESPECIALLY IN THE CITY OF SATARA

AND THE SURROUNDING AREAS

UNDER INSTRUCTATIONS ON BEHALI

OF MAY CLIENT SMT. PRATIBHA

SURYAJI DEVKAR SURVEY NO 59/1A

58/2, 58/3 & 58/8 PLOT NO 10, MOUJ

SAIDAPUR TAL & DIST SATARA THIS PUBLIC NOTICE IS GIVEN THAT.:

The Following Details of missing

documents within the jurisdiction o

The Original Sale Deed of Survey No

59/1A, 58/2, 58/3 & 58/8 Plot No 10

was executed at Reg Sr No 1116/2009

Date 20/04/2009 has been lost fron

The Original Sale Deed of Survey No

59/1A, 58/2, 58/3 & 58/8 Plot No 1

was executed at Reg Sr No 1843/2008

Date 11/06/2008 has been lost from

In Addition to this, if any membe

has any grievances related to Sal-

Deeds or any other related interest o

any kind of transfer deed, he should

onfirm with the documents within 15

days. If there is no complaint from

anyone within the above period, w

will complete the transaction. Afte

that, anyone will have any kind o

complaint it would not be considered

Satara Date 05/09/2024.

**ADV. RUSHIKESH M. JAGTAP** 

Hence the public notice is.

Smt Pratibha Survaji Devkar.

Smt Pratibha Survaji Devkar.

Satara are as follows:

We wish to inform you that with effect from October 7, 2024, we are relocating to a more convenient location. The address is as

New address: ICICI Bank Ltd., Hotel Druva Palace Plot No. 1 & 2, Shree Krushna Colony, Temple Main Road, Trimbakeshwar, Nashik, Maharashtra - 422212.

There would be no change in your account numbers or the security items issued to you. Assuring you of the best services at all times.

Branch Manager, Trimbakeshwar Branch

#### AMBA ENTERPRISES LIMITED

Regd. Office: S. No. 132, H No. 1/4/1, Premraj Industrial Estate, Shed No. B-2,3,4, Dalviwadi, Nanded Phata, Pune – 411 041,

CIN: L9999PN1992PLC198612, Phone No. 022 28701692

Email: ambaltd@gmail.com, Website: www.ambaltd.com

NOTICE TO THE MEMBERS WITH RESPECT TO THE 32nd ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the  $32^{\text{nd}}$  Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the Members of AMBA ENTERPRISES LIMITED ('the Company') will be held on Monday, the 30" day of September, 2024 at 11.30 A.M (IST) through Video Conferencing ('VC') facility / other audio-visual means ('OAVM'), to transact the business as set out in the Notice of the AGM which will be emailed to the members of the company. In compliance with Genera Circular 10/2022 dated December 28, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and September 25 2023, respectively, ("MCA Circulars") by Securities and Exchange Board of India (SEBI hereinafter collectively referred to as "the Circulars"), companies are allowed to hold AGM through VC, without the physical presence of members at a common venue. Hence the AGM of the Company is being held through VC to transact the business as set forth in the Notice of the AGM dated August 06th, 2024.

The VC/OAVM facility is being availed by the company from Purva Sharegistry Private Limited. The instructions for attending the AGM through VC/OAVM will be provided in the notice of the AGM and attendance of the members through VC/OAVM will be counted fo the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

Electronic Copy of 32<sup>m</sup> AGM Notice and Annual Report for the financial year 2023-24 In compliance with Circulars electronic copies of Annual Report containing Notice of the AGM for the Financial Year 2023-24 (AR) will be circulated, to all the members whose e mail Ids are registered with the Company/Depository Participants (DP)/ Registrar and Share Transfer Agent (RTA). The Annual Report 2023-24 of the Company, inter alia, containing the Notice and the Explanatory Statement of the 32nd AGM is available on the website of the Company at www.ambaltd.com and on the websites of the Stock Exchanges viz www.bseindia.com. A copy of the same is also available on the website of National Securities Depositories Limited ('NSDL) at www.evoting.nsdl.com.

Appeal to Members to Register their E-Mail ID and KYC details addresses: Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the

process mentioned below, before 5:00 p.m. (IST) on Monday, September 23rd , 2024, fo registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and Annual Repor 2023-24 electronically and to receive login ID and password for remote e-Voting: a Mail it on : ambaltd@gmail.com

Enter the DP ID & Client ID / Physical Folio Number and PAN details. In the event, if the PAN details are not available on record for Physical Folio, Member to enter one of the share certificates numbers

Enter your email address and mobile number

The above system also provides a facility to the Members holding shares in physical form to upload a self-attested copy of their PAN Card, if the PAN details are not updated in accordance with the requirements prescribed by SEBI. For permanent registration of thei email address, Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participant and to Registrar for Members holding shares in physica

In case of any queries/difficulties in registering the e-mail address, Shareholders may write to RTA at support@purvashare.com or to the company at ambaltd@gmail.com. Those physical shareholders who have not yet submitted Form ISR-1, ISR-2, SH-13/ISR 3 are requested to submit the same to RTA/Company at the earliest. Those shareholders who are holding shares in dematerialised mode are requested to ensure that aforesaid KY0 details and nomination are updated with their depository participants

Remote e-Voting, E-voting at AGM and manner of procuring login id & Password: In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20

of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed Purva Sharegistry (India) Private Limited for facilitating voting through electronic means. The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members

are requested to note the following: The remote e-Voting facility would be available during the following period:

From 9.00 a.m. (IST) on Friday, September 27th, 2024

End of remote e-Voting Upto 5.00 p.m. (IST) on Sunday, September 29th, 2024

The remote e-Voting module shall be disabled by Purva Sharegistry (India)Private Limited nd Members will not be all date and time: The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up

equity share capital of the Company as on Monday, September 23rd, 2024 ('Cut-Of Date'). The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before / during the AGM;

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date, may obtain the login-id and password for remote e-Voting by sending a request a evoting@nsdl.co.in or ambaltd@gmail.com, as provided by the company. A persor who is not a member as on the Cut-Off Date should treat the Notice of the AGM fo information purposes only.

Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may also attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again

Final Dividend and Book Closure

he Shareholders may note that the Board of Directors, at its Meeting held on August 06<sup>th</sup> 2024, has recommended a final dividend @ 10% i.e. 0.50 paisa per equity shares of facvalue of rs. 5/- each for the financial Year ended March 31st, 2024, Subject to the Approva of shareholders at the AGM. The final dividend, if declared at AGM, will be paid to the members whose name appear in the Register of Members of the Company and in the respect of shares held in dematerized form, dividend will be paid to members whose names are furnished by National Securities Depository Limited (NSDL) and Centra Depository Services (India) Limited (CDSL), as a beneficial owner as on that date. Pursuan to Regulations 42 of the Listing Regulations, the Register of Members and the Share Transfe Books of the Company shall remain closed from Tuesday September 24th, 2024 to Monday September 30th, 2024 (both days inclusive) for taking record of the members of the Compan for the number of payment of dividend for the financial year 2023-24

Manner of Payment of Dividend, if declared at the AGM: he Dividend, if approved by the shareholders at the AGM, will be paid electronically

hrough various online transfer modes to those shareholders who have updated their ban account details with the company's Registrar and Share Transfer Agent/Depository Participants. For Shareholders who have not updated their bank account details, Dividence warrants/Demand Drafts will be sent to their registered addresses. To receive the dividence directly into their bank account, Shareholders who have not yet registered bank details are requested to register their Bank details (e.g. name of the bank and the branch, bank accoun number, 9 digits MICR number, 11 digits IFS Code and the nature of account) along with a copy cancelled cheque with Company/RTA through the mail on support@purvashare.com Shareholders holding shares in dematerialized form are requested to provide the said details to their respective Depository Participants.

Tax on Dividend if declared at the AGM:

Pursuant to finance Act. 2020, dividend income will be taxable in the hand of shareholders with effect from April 1, 2022. The Company shall therefore be required to deduct tax at source at the applicable rates at the time of making the payment of the said final dividend f declared at the AGM. The TDS rate may vary depending on the residential status of the shareholder and the

document submitted by the shareholders and accepted by the company in accordance with the provisions of the Income Act, 1961. For the applicable rate for the various categories he shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof Form 15G/15H/10F are available on the website of https://www.purvashare.com submission-of-form-15g-15h-10f. The aforesaid mentioned documents (duly complete and signed) are requested to be uploaded at website of https://www.purvashare.com/ Please note that the upload of documents (duly completed and signed) on the website o https://www.purvashare.com/submission-òf-form-15g-15h-10f should be done on before August 16th, 2023 In order to determine and deduct appropriate TDS/ withholding Tax Incomplete and/ or unsigned forms and declarations will not be considered by the Company No communication/ documents on the tax determination/deduction shall be considered

post September 23rd . 2024. All communications/gueries with respect to dividend should be addressed to our RTA, or

support@purvashare.com. Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunder the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed rom Tuesday September 24th, 2024 to Monday September 30th, 2024 both days inclusive

> By order of the Board of Director For Amba Enterprises Limited Sarika Bhise DIN: 06987209

Date :04.09.2024

for the purpose of 32nd AGM

# कर्नाटकात मल्लिकार्जुन खर्गे, जारकीहोळी यांच्या नावाची चर्चा

# काँग्रेस बदलणार मुख्यमंत्री

🛮 बेंगळुरू , नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. मुडा प्रकरणाबाबत कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बदली शक्यता वाढत मात्र, याबाबत पक्षाकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. काँग्रेस हायकमांडही याप्रकरणी सिक्रय झाल्याचे वृत्त आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावासाठी राज्यातील काही नेतेही आग्रही असल्याचे बोलले जात आहे.

वाद टाळण्यासाठी काँग्रेस हायकमांड एकमताने उमेदवार निवडण्याचा विचार करत आहे विरोधी पक्षाकडूनही मुख्यमंत्री बदलण्यासाठी दबाव

निर्माण केला जात आहे. वृत्तानुसार, सिद्धरामय्या यांच्या जागी उपमुख्यमंत्री डी सोपवायची की कोणत्याही मागासवगींय नेत्याला संधी द्यायची याबाबत पक्षाने



आहेत. त्यांच्या कुटुंबात तीन आमदार, एक आमदार आणि एक खासदारही आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचेही जारकीहोळी कुटुंबाशी जवळचे संबंध असल्याचे मानले जाते. वृत्तानुसार, पक्षाच्या सूत्रांनी म्हटले आहे की, पक्षाने सिद्धरामय्या यांची संमती घेतली तर जारकीहोली यांची निवड होऊ शकते. सुत्रांचा हवाला देत खासदार राहुल गांधी यांनी राज्यातील राजकीय घडामोडीबाबत जारकीहोळी यांच्याशीही चर्चा केल्याचे सांगण्यात आले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वरा यांच्याशीही चर्चा केल्याचे वृत्त आहे.

सिद्धरामय्या यांच्या जागी शिवकुमार यांचे नाव पुढे जात आहे. येथे, हायकमांड मागासवर्गीय उमेदवारांना पदे देण्याच्या शक्यतांचा शोध घेत आहे. पक्षाच्या

असल्याचे सूत्रांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे. त्याचवेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्यांच्या मागे एक गट उभा दिसत आहे. सध्या तरी पक्षाने अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.

# क्रिकेटपटू रवींद्र

# जडेजाचा भाजपात प्रवेश

दिल्ली. आपल्या आमदार पत्नीप्रमाणेच भारतीय भाजपाचे घेतले आहे. भाजपाच्या ति की टावर गुजरातमधील

निवडन आलेल्या रिवाबा जडेजा यांनी

सोशल मीडियावर सदस्यत्व क्रमांकासह स्वतःचा आणि पतीचा फोटो शेअर केला आहे. २०१४ मध्ये अशाच सदस्यत्व मोहिमेदरम्यान आणि नंतर, भाजपाने अनेक राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली. काही राज्यांमध्ये भाजपाने स्वबळावर सरकार स्थापन केले आहे. T-२० वर्ल्ड इंटरनॅशनलमधून नुकताच निवृत्त झालेला रवींद्र जडेजा त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. २०२३ मध्ये शेवटचा वनडे खेळणारा जडेजा क्रिकेटला पूर्णपणे अलविदा केल्यानंतर सक्रिय राजकारणात दिसू शकतो. विधानसभा निवडणुकीदरम्यान रवींद्र जडेजा पत्नी रिवाबा जडेजाच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळताना दिसला.

# अंतर्गत कलह आणि 'आप'शी सलोखा यामुळे अडचणीत वाढ

# ३८ जागांत अडकली काँग्रेस



दिल्ली, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. हरयाणा विधानसभा निवंडणकीसाठी भाजपाने ६७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, मात्र काँग्रेसची यादी अद्याप आलेली नाही. सोमवारी आणि मंगळवारी सलग दोन दिवस काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या बैठका झाल्या. या बैठकीत सुमारे ६६ जागांवर चर्चा झाली, त्यापैकी ५२ जागांवर एकमत झाल्याचे वृत्त आहे. ३८ जागांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याचे कारण या जागांवर जातीय सोडविण्याचे आव्हान आहे. याशिवाय वेगवेगळे गट दावे करत आहेत.

यादी सर्वसमावेशक असावी असा पक्षांचा आग्रह आहे कुमारी शैलुजा आणि रण्दीप सिंग् सुरजेवाला स्वतः मैदानात् उतरण्यासावी सज्ज झाले आहेत. अशा स्थितीत काँग्रेसलाही यावर निर्णेय घ्यायचा आहे, तर भूपिंदर हुडा या नेत्यांना तिकीट



देण्याच्या विरोधात आहेत. कारण तो कुमारी शैलजा हिला आपला प्रतिस्पर्धी मानतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाँचा पराभव झालेल्या बहुतांश जागांवर निर्णय झालेला नाही. आतापर्यंत हुड्डा यांच्याकडे तिकीट वाटपाची जबाबदारी होती, परंतु शैलजा आणि सुरजेवाला यांना पूर्णपणे बाजूला करावे असे हायकमांडला वाटत नाही. कारण पक्षात फूट पडण्याचे संकेत द्यायचे नाहीत. त्यामुळे सर्वांच्या संमतीनेच उर्वरित नावांवर निर्णय घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता उर्वरित ३८ जागांसाठी केवळ समिती स्थापन झाल्याचे बोलले जात आहे.

निवडणुक समितीच्या दोन बैठकीत ५२ उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आल्याचे काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे. त्यापैकी २८ विद्यमान आमदार आहेत. काँग्रेसची यादी लवकरच येईल, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. कारण भूपिंदरसिंग हुड्डा यांच्या सल्ल्यानुसार, काँग्रेस उमेदवारांच्या घोषणेला सतत विलंब करीत होते कारण भाजपाने आधी

नावे जाहीर करावीत अशी त्यांची इच्छा होती. अशा परिस्थितीत भाजपाने ज्या जागांवर उमेदवार निश्चित केले आहेत, त्या जागांवर तरी काँग्रेसची यादी येऊ शकते. कुमारी शैलजा, रणदीप सुरजेवाला आणि भूपिंदरसिंग हुडा यांची काँग्रेसमध्ये वेगवेगळे गट आहे. अनेक जागांवर तिघांकडून दावा केला जात आहे. त्यामुळे नावांची घोषणा रखडली आहे.

# तिकीट नाकारले, सावित्री जिंदाल अपक्ष लढवणार

हरयाणा विधानसभा निवडणूकीसाठी बुधवारी उमेदवारांची नावे जाहीर केली. मात्र, हिसारमधून तिकीटाचा दावा करणाऱ्या भाजपाच्या तिकीट जिंदाल यांनाही नाकारण्यात आले. त्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी हिसारमधून डॉ. कमल गुप्ता यांना उमेदवारी दिल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

माजी मंत्री सावित्री जिंदाल यांनी सांगितले की, हिसारच्या जनतेची इच्छा आहे की मी निवडणूक लढवणार की अपक्ष याविषयी सावित्री जिंदाल यांनी सांगितले की, मी सदस्यत्वाचा लेखी राजीनामा दिला नाही काँग्रेस, मी अजूनही काँग्रेसचा सदस्य आहे, मी भाजपाचे कोणतेही लेखी



गुरुवारी दिल्लीह्न हिसारच्या कमल यांना करण्यासाठी आलो होतो, पण इथे लोकांनी मला निवडणूक

लढवायला सांगितली आणि त्यानंतर ही माझी शेवटची निवडणक आहे मी राजकारणापासून दूर राहीन, त्यामुळे जनतेच्या विनंतीवरून मी ही निवडणूक लढवणार आहे, असे सांगितले की, मला काँग्रेस किंवा अन्य कोणत्याही पक्षाची ऑफर नाही आणि त्यांना पक्षाकडून निवडणुकीत पाठिंबा दिला जात आहे ती म्हणाली की अजून खूप काम बाकी आहे

# हॅट्ट्रीकसाठी फॉर्म्युला बदलला ● नेत्यांच्या मुला-मुलींना दिली तिकिटे

# भाजपात झळकली घराणेशाही

हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिल्या यादीत तब्बल १७ आमदार आणि ८ मंत्र्यांना पन्हा तिकीट दिले आहे. या यादीत भाजपाने ८ महिलांना उमेदवारी दिली त्याचबरोबर घराणेशाहीच्या विरोधात उठवणाऱ्या भाजपाने निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांच्या मुलींनाही तिकीट दिले आहे

भाजपाच्याच पहिल्या यादीत घराणेशाहीची झलक स्पष्टपणे दिसून आली. यावेळी भाजपाने हरियाणात हॅट्टरिक करण्यासाठी कोणत्याही नेत्याच्या मुलाला किंवा मुलीला तिकीट देण्यास टाळाटाळ नाही. भाजपाच्या पहिल्या यादीत ५ बड्या नेत्यांच्या मुला-मुलींच्या नावांचा समावेश आहे. विजयाची शक्यता



काँग्रेसच्या दिग्गज नेत्या होत्या आणि त्या भाजपा खासदार किरण चौधरी यांच्या कन्या आहेत. काँग्रेस सोडून भाजपामध्ये दाखल झालेल्या किरण चौधरी यांना पक्षाने नुकतीच राज्यसभेवर पाठवले आहे. भाजपाने आता त्यांची मुलगी श्रुती

उमेदवारी दिली आहे. हरयाणातील दिग्गज नेते कुलदीप बिश्नोई आणि सतपाल सांगवान यांच्या मुलांना तिकीट देऊन उमेदवारी दिली विधानसभा आदमपूर मतदारसंघातून भाजपाने कुलदीप बिश्नोई यांचा मुलगा भव्य बिश्नोई यांना दुसऱ्यांदा तिकीट दिले आहे. भाजपाने चरखी दादरीमधून माजी मंत्री सतपाल सांगवान यांचा मुलगा सुनील सांगवान यांना उमेदवारी दिली आहे. केंद्रात राज्यमंत्री करण्यात आल्याने नाराज असलेल्या राव इंद्रजित सिंग यांची मुलगी आरती राव यांना भाजपाने अटेली विधानसभेतून तिकीट दिले आहे. माजी मंत्री कर्तारसिंग भडाना यांचे पुत्र मनमोहन भडाना यांना समलखा येथून तिकीट देण्यात आले आहे.

# माझा सन्मान तुमच्या हाता

### ओमरची गंडरबालच्या मतदारांना भावनिक साद



🛾 गंडरबाल, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. जम्म-काश्मीर विधानसभा निवडणकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते जनतेला भावनिक आवाहन करताना दिसत आहेत. उमर गंडरबाल मतदारसंघातून निवडणुक लढवत आहेत निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी जनतेला भावनिक आवाहन केले आणि सांगितले की, गंडरबालच्या जनतेने माझ्या कुटुंबाला नेहमीच साथ दिली आहे. साधारणपणे उर्दू बोलणारा आणि सार्वजनिक सभांना संबोधित करणारा उमर काश्मिरी भाषेत म्हणाला की मी फक्त एकच गोष्ट सांगेन. माझी पगडी, माझा मान आणि ही टोपी तुझ्या हातात आहे. जेव्हा उमर डोक्यावरून टोपी काढून

**महा**वितरण



उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी गुरुवारी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी बडगाम मतदारसंघातन उमेदवारी अर्ज दाखल

केला.ओमर अब्दुल्ला यांनी आगामी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी बडगाम मतदारसंघातन उमेदवारी दाखल केली आहे अब्दुल्ला यांच्यासोबत पक्षाचे ज्येष्ट नेते आगा रुहुल्ला मेहदी, आगा मेहमूद, पक्षाचे कोषाध्यक्ष शम्मी ओबेरॉय आणि प्रांतीय सचिव शौकत मीर हेही उपस्थित होते.

लोकांना हे भावनिक आवाहन करत होता तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या जमावाने त्याला टोपी काढण्याची गरज नसल्याचे मोठ्याने सांगितले.

ई–निविदा सुचना

# भाजपाने खेळली नवी रणनीती; सांगवानला दिली संधी

# दंगलीत्न बबिताची हकालपट्टी

🛮 चंदीगड, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. भाजपाने हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ६७ उमेदवारांची नावे आहेत. यावेळी भाजपाने कुस्तीपटू बबिता फोगटचे तिकीट रद्द करून चरखी-दादरी मतदारसंघातून सुनील सांगवान यांना तिकीट दिले आहे. सुनील सांगवान यांनी तीन दिवसांपूर्वीच कारागृह अधीक्षक पदावरून स्वेच्छानिवत्ती घेतली आहे. भाजपाच्या उमेदवारांची यादी बाहेर आल्यानंतर बिंबता यांनी महिला कुस्तीपट्टंच्या आंदोलनादरम्यान भाजपा आणि सरकारला वर्तुळात सुरू आहे. अशा स्थितीत बिबता फोगट यांनी चरखी-दादरीमधून निवडणूक लढवली तर जिंकता येणार नाही, असे भाजपाला वाटत आहे. त्यामुळे भाजपाने सुनील सांगवान यांना संधी दिली. उमेदवारांची यादी येण्यापूर्वी बिबता

अखिलेश यांचा

चकमकीवर आरोप

सुलतानपूर

🛚 रांची, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क.

भाजपाने अरगोरा पोलिस ठाँण्यात झामुमो

अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांविरुद्ध गुन्हा

दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली .

महाराष्ट्राचा फोटो झारखंडचा असल्याचा

चुकीचा वापर करून भाजपाची प्रतिमा

मिलन केल्याचा झामुमोवर आरोप आहे.

भाजपा लॉ सेलचे राज्य संयोजक सुधीर

श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली एक

शिष्टमंडळ अर्गोरा पोलिस स्टेशनला

पोहोचले आणि झामुमोचे अध्यक्ष,

कार्याध्यक्ष, सोशल मीडिया प्रभारी आणि

आयटी सेल प्रभारी यांच्या विरोधात गुन्हा

दाखल करण्यासाठी तक्रार केली.

बिबताच्या जागी सुनील सांगवानला संधी मिळाली रविवारी सुनील सांगवान यांनी कारागृह अधीक्षक

जात पाहून गाळ्या झाडल्या

सुधीर श्रीवास्तव यांनी सांगितले की

२३ ऑगस्ट रोजी भाजपा युवा मोर्चाची

रॅली मोरहाबादी मैदानावर होती. त्याच

दिवशी दुपारी २:३५ वाजता झामुमोच्या

अधिकृत 'X' हँडलवर पोलिस

कर्मचाऱ्याच्या पाठीवर बुटाच्या खुणा

असलेला फोटो पोस्ट केला आणि लिहिले की भाजपाच्या लोकांनी

पोलिसांना मारहाण केली. तर, प्रत्यक्षात हे चित्र महाराष्ट्रातील एका

पोलिसाचे होते. तेथे २४ जुलै २०१८ रोजी मराठा आंदोलनादरम्यान

नांदेड द्रुतगती मार्गावर आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या

झटापटीत एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पाठीवर बुटाचे निशाण पडले

होते. जेएमएमचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी सांगितले की,

भाजपाने जेएमएम अध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही

विनाशाच्या काळातील विरुद्ध बुद्धिमत्ता आहे.



सनील सांगवान यांचे वडील सतपाल सांगवान हरयाणात कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. दादरीतन त्यांनी सहा वेळा निवडणूक लढवली आहे. सुमारे २८ वर्षांच्या राजकारणात सांगवान यांनी सलग सहा निवडणुका लढवल्या, पण दोनदा विजयी होऊन मंत्रीही झाले. माजी मख्यमत्री स्व. बन्सीलाल यान त्यांना राजकारणात आणले होते. आता गेल्या

फोगट यांनी चरखी-दादरी मतदारसंघावर आपला राजकीय प्रचार तीव्र केला होता आणि त्या परिसरात सतत सक्रिय होत्या. अशा परिस्थितीत

📘 लखनौ, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष

निशाणा साधला आणि याला बनावट चकमक म्हटले. ते म्हणाले की, दरोड़यात सहभागी

लोकांचे सत्ताधारी पक्षाशी संबंध असल्याने त्यांची बनावट चकमक झाली आणि त्यांची जात

पाहून जीव घेतला. सपा अध्यक्षांनी X वर लिहिले- 'असे दिसते की सुलतानपूर दरोड्यात

सहभागी असलेल्या लोकांशी सत्ताधारी पक्षाचा खोल संपर्क होता, त्यामुळेच बनावट चकमक

होण्यापूर्वी 'मुख्य आरोपी'शी संपर्क साधला गेला आणि त्याने आत्मसमर्पण केले.

अखिलेश यादव यांनी सुलतानपूर येथील दरोड्यातील आरोपी मंगेश

यादव यांच्या पोलीस एन्काऊंटरवर प्रश्न उपस्थित केला आहे. या

महाराष्ट्राच्या फोटोचा चुकीचा वापर केला

झामुमो पदाधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवा

चकमकीत मंगेशचा मत्य झाला. ज्यावर सपा अध्यक्षांनी

लिहिले आणि त्यानंतर सरकारने त्यांना तातडीने सेवानिवृत्त केले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सनील सांगवान यांनी त्यांच्या कार्यकाळात बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्य डेरा मुखी राम रहीमला पॅरोल आणि फर्लो दिला होता.२०१९ च्या निवडणुकीत कुस्तीपदू बबिता फोगटने भाजपाच्या तिकिटावर राजकारणात प्रवेश केला होता. यानंतर तिने चरखी-दादरी विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवली, पण त्यांना विजय मिळवता आला नाही. चरखी-दादरी मतदारसंघातन २०१९ मध्ये अपक्ष सींबी सांगवान आमदार म्हणून निवडून आले होते.

पदावरून व्हीआरएस घेण्याचे पत्र सरकारला

ते पुन्हा एकदा तिकिटाच्या शोधात असल्याचे दिसत होते, मात्र सुनील सांगवान यांच्या एंट्रीने त्यांचा राजकीय खेळ बिघडला.

अखिलेश यादव म्हणाले 'फेक एन्काउंटर

त्यांनी पुढे लिहिले - 'जेव्हा मुख्य आरोपी आत्मसमर्पण करतो, तेव्हा

लुटलेला सर्व मालही पूर्णपणे परत केला पाहिजे आणि सरकारने

स्वतंत्रपणे नुकसानभरपाई दिली पाहिजे कारण अशा घटनांमुळे

झालेल्या मानसिक आघातातून सावरण्यासाठी खूप वेळ लागतो

बनावट चकमकीपूर्वी 'मुख्य आरोपीं'शी संपर्क साधून त्यांना

दिखाव्यासाठी पायात गोळ्या घातल्या गेल्या.

व्यवसायातील तोटा, ज्यासाठी सरकारने भरपाई करावी.सुलतानपूर

दरोड्यातील लोकांशी सत्ताधारी पक्षाचा जवळचा संबंध होता, त्यामुळेच

आत्मसमर्पण करायला लावले आणि इतर पक्षाच्या लोकांना केवळ

दिनांक : ०६.०९.२०२४

ठिकाण : मुंबई

### उत्तर प्रदेशात मंत्र्याविरुद्ध वॉरंट

मुझफ्फरनगर. मुझफ्फरनगरच्या विशेष खासदार/आमदार न्यायालयाने उत्तर प्रदेशचे कौशल्य विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) कपिल देव अग्रवाल मॉडेलचे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे

#### जाहीर नोटीस उपविभागीय दंडाधिकारी हवेली, उपविभाग

पणे, यांचे कार्यालय ७. निलगिरी बंगला, राणीचा बाग, अल्पबचत भवन मागे, पुणे-४११००१ दुष्वनी - ०२०-२६३३०८३२ <u>Email-sdopune@gmail.com</u>

**क्षाजदारा∕ मृत्यू∕ एसआर**/५९/ २० १. श्री. जावेद बरकत खान रा. ४०, रविवार पेठ, पुणे विरुध्द

२. निबंधक जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम पुणे महानगरपालिका

जाहीर नोटिस देण्यात येते की, वरील नमूद किरकोळ फौजदारी अर्जातील अर्जदार श्री. जावेद बरकत खान रा. ४०, रविवार पेठ, पूणे यांचे वडील कै. वरकत यावर खान यांच मृत्यू दिनांक ०२/०३/२०२२ रोजी सय्यद नगर, हडपसर, पुण थे मृत्यू झाला आहे. त्यांचे मृत्यू नोंदीचा हुकूम मिळविण्याकरीता अर्जदार यांनी या न्यायालयात जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम २०२३, कलम १३(३) प्रमाणे मृत्यू नोंदी आदेश मिळणेबाबत अर्ज दाखल केलेला आहे. सदर अर्जास कोणाचेही कोणत्याही प्रकारचे कायदेशीर हरकत असल्यास त्यांनी सदरची जाहीर नोटिस प्रसिर्ध्द आपले वकीलानमार्फत हजर राहून आपले म्हणणे कागदपत्रासोब मांडावे. सदर दिवशी कोणाचेही हरकत न आल्यास सदर अर्जास कोणाचेही हरकत नसल्याचे समजून पुढील हुकूम करणेत येईल वाची नोंद घ्यावी. आज दिनांक ०३/०९/२०२४ रोजी माझे सहीने

उपविभागीय दंडाधिकारी हवेल उपविभाग पुण कोणाही व्यक्तीच खालील अनुसूचित विवरणीत

सदर मालमत्ते संदर्भात विक्री, हस्तांतरण, अभिहस्तांतरण, विनिमय, भाडेकरार उपभाडेकरार, वहीवाट, उपवहीवाट, अनुज्ञप्ती, गहाण, भेट गरणाधिकार, प्रभार, ताबा ,निषेधाज्ञा, देखभाल पूर्वक्रय अधिकार उत्तराधिकार, मृत्युपश्चात वारसा, ताबा. करार. विचाराधीन विवाद कुटुंब व्यवस्था तडजोड कोणत्याही न्यायालयाचा निवाडा व आदेश व्यावसायिक करार व अन्य कोणत्याही स्वरूपात कोणताही हक अधिकार, हितसंबंध .दावा व मागणी असल्यास त्यांनी त्या संदर्भात अदहस्ताक्षरतांना लिखित स्वरूपात सहाय्यक दस्तावेजांच्या स्कॅन केलेल्या प्रतींसावेत सचित करावे.

प्रदरसूचनेच्याप्रसिद्धी दिनांकापासून सहा (६) दिवसांच्या आत **सूचना एनएएस लीगल,वकील,** कार्यालय क्र. १०७,मरोळ को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट सर एम व्ही रोड अंधेरी प मुंबई ४०० ५९ येथे पाठवावेत किंवा एम एल द्वारे mail@naslegal.in nishtha.malik@naslegal.in

असल्यास त्या अधित्यागित व वा परित्यागीत सम जण्यात येतील व हस्तांतरिति हे सदर मालमत्तेच्य <u>अनुसुची</u>

फ्लॅट क्र. १४०४, मोजमापित १६३.४४ चौ. मी.

मोजमापित २०.१ चौ. मी. तसेच एक सर्व्हंट रूम, मोजमापित ९.६८ चौ. मी., १४ वा मजला, इमारत टॉवर बी, प्रोजेक्टचे नाव व्हॉयेज टू द स्टार, फेज तसेच दोन आच्छादित कार पार्विकंग जागा क्र. ४९ व ५०, लेव्हल पी २ मधील, सदर प्रकल्पाच्या गलमत्तेचा पत्ता सर्व्हेक्र.४३ व ४४, हिस्सा क्र. १२३४५ (पार्ट), ५/१, ५/२, ६, ७,८ए, ९ए, ९बी/१ (पार्ट), ११ (पार्ट), ११/२ व १२, गाव मोहम्मदवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील. सदर मालमत्ता पूणे महानगरपालिका हदीतील असन उपनिबंधक हवेली क्र. १, पुणे यांच्या कार्यकक्षेतील

एनएएस लीगल ॲडव्होकेट्स करिता सही/-निशिता मलिक

की, महावितरण च्या निविदा संकेतस्थळावर आपली नोंदणी करून घ्यावी. तसेच निविदेबाबत काही मुदतवाढ किंवा शुद्धी पत्रकाबाबत फक्त संकेतस्थळावरील "Announcements" मध्येच कळविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

PRO No. PZ 115/24 कार्यकारी अभियंता (स्था),स्थापत्य विभाग, पुणे

महावितरण तर्फे कार्यकारी अभियंता (स्था), स्थापत्य विभाग कार्यालय पुणे अंतर्गत

महावितरणचे विविध कार्यालय/उपकेंद्र येथील स्थापत्य दुरुस्तीची कामे करणेसाठी

महावितरणमधील नोंदणीकृत कंत्राटदाराकडून T-066/2024-25 ते T

074/2024-25 साठी ऑनलाईन निविदा मागविण्यात येत आहेत. सदर निविदा

महावितरणच्या संकेतस्थळावर (https://etender.mahadiscom.in/ea

App) दि. ०६.०९.२०२४ ते १२.०९.२०२४ पर्यंत सकाळी ११.०० वाजे पर्यंत

उपलब्ध आहेत. तसेच निविदा दि. १२.०९.२०२४ रोजी दपारी १६.०० वाजेपर्यत

स्वीकारण्यात येतील. सदर निविदा दि. १२.०९.२०२४ रोजी १६.३० वाजता शक्य

असल्यास उघडण्यात येतील. निविदासंदर्भात अधिक माहितीसाठी अति. कार्यकारी

अभियंता (स्था) विभाग पुणे भ्रमणध्वनी क्र. ७८७५७६७८२४ वर संपर्क साधावा

निमस्वाक्षरीकार यांनी कुठलेही कारण न देता सर्व निविदा स्वीकारणे अथवा रद्व

करण्याचा अधिकार राखून ठेवलेला आहे. तसेच कंत्राटदारांना विनंती करण्यात येते



### <u>ट्रायकॉम फ्रूट प्रॉडक्ट्स लिमिटेड</u>

ोंदणीकृत कार्यालय : गट क्र. ३३६, ३३८–३४१, गाव अंदोरी तालुका खंडाळे, शिखळ पंढरपूर रोड, जि. सातारा - ४१५५२१. महाराष्ट्र, दूर. + ९१ ९९२०२३१५६७ ई-मेल : investors@tricofruitproducts.com वेबसाइट : www.tricomfruitproducts.co

सीआयण्न: L67120PN1995PLC139099 ३०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदानाची माहिती

नूचना याद्वारे देण्यात येत आहे की कंपनीच्या सभासदांची ३० वी (तिसावी ) वार्षिक सर्वसाधारण स . गिनवार, दि. २८.०९.२०२४ रोजी दु. २.००वाजता हॉटेल वीगास इन, ३१३/बी, शिंदेवाडी, पोस्ट शेरवळ, नीरा नदीच्या पुढे, सातारा – ४१२८०१, महाराष्ट्र, येथेएजीएम मागविणाऱ्या सूचनेत विहित . हल्यानुसार विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.

. संबंधित परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल आयडीज् कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे उपलब्ध असतील त्यांना एजीएमची सूचना व वार्षिकअहवाल ई–मेलद्वारे पाठवण आले अहोत. एजीएमची सूचना व वार्षिकअहवाल २०२३–२४ यांची ई–मेलद्वारे पाठवणी दि ०४.०९.२०२४ रोजी पूर्ण करण्यात आील आहे. पुढे ज्या सभासदांनी विनंती केली असेल अश सभासदांना सदर दस्तावेजांच्या कागदोपत्री प्रती पाठवम्यात येतील. एजीएमची सचना कंपनीची वेबसाइट http://www.tricomfruitproducts.com वर व एनएसडीएलची वेबसाइर http://www.evoting.nsdl.com वरही उपलब्ध आहे.

कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ व त्याअंतर्गत स्थापित नियम तसेच सूची विनियमनांच्य विनियमन ४४ अंतर्गत सचना देण्यात येत अहे की. कंपनी आपल्या सभासदांना ईजीएमच्या सचनेत विहित सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मत देण्याकरिता ई-मतदान सुविधा देऊ करीत आहे. कंपनीने नॅशनल सीक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) दारेपरविण्यात आलेली ई-मतदान सेवा प्राप्त केलेली आहे. कंपन्या कायदा, २०१३ च्या तस्तदींअंतर्गत तपशील खालीलप्रमाणे आहे :

एजीएमच्या सूचनेत विहित केल्यानुसार सर्व विषयांवर इलेक्टॉनिक स्वरूपात विचारविनिमर करण्यात येर्डल.

बी) ई-मतदानाची सुरुवातीची तारीख व वेळ : बुधवार, दि. २५.०९.२०२४ रोजी स. ९.०० वा. ई-मतदानाची अंतिम तारीख व वेळ : शुक्रवार, दि. २७.०९.२०२४ रोजी सायं. ५.०० वा.

निर्धारित अंतिम तारीख : शनिवार, दि. २१.०९.२०२४. एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात एखाद्या व्यक्तीने कंपनीचे शेअर्स प्राप्त केले असतील व

कंपनीची सभासद बनत असल्यास व निर्धारित अंतिम तारीख अर्थात शनिवार, दि. २१.०९.२०२४ रोजीनुसार भागधारक असल्यास ते evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉग इन आयडी व पासवर्ड मिळवू शकतील. तथापि, ते एनएसडीएलक डे आधीच ई-मतदानाकरिता नोंदीत असल्यास, ते मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरू शकतील

एफ) सभासदांना कळविण्यात येते की, शुक्रवार, दि. २७.०९.२०२४ रोजी सायं. ५.०० पश्चात ई-मतदानास परवानगी नसेल

ज्या सभासदांनी परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेले नसेल त्या उपस्थित सभासदांना ईजीए त्यांचा मतदान हक्क बजावण्यासाठी सभेदरम्यान एजीएमच्या ठिकाणी मत देता येऊ शकेल

ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी परोक्ष ई-मतदानद्वारे मत दिलेले असेल त्यांना ईजीए उपस्थित राहता येऊ शकेल, परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही

ज्या व्यक्तीचे नाव निर्धारित अंतिम तारखेस म्हणजेच दि. २१.०९.२०२४ रोजीनुसार सभासदांच रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजुद्वारे बनवण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंद असेल त्यांनाच केवळ परोक्ष ई-मतदान किंवा एजीएममध्ये मतदानाची सुविधा असेल.

इलेक्ट्रॉनिक मतदानाची प्रक्रिया व निर्देश एजीएमच्या सूचनेत विहित आहेत. ई-मतदानासंदर्भातील कोणतीही तक्रार असल्यास www.evoting.nsdl.com download section वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा टोल फ्री क्र. ०२२-४८८६ ७००० व ०२२–२४९९ ७००० वर संपर्क साधावा किंवा कु. पल्लवी म्हात्रे यांना  ${f evoting}(a)$ 

nsdl.co.in येथेई-मेल लिहावा. मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून संचालक मंडळाने क. हीना शेख – मे. हीना शेख ॲन्ड असोसिएटस, कार्यरत चार्टर्डअकाऊंटट (संस्था नोंदणीकरण क्र

०१४०८६४डब्ल्य्) यांची यांची नेमणुक केली आहे कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४२ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, ३० व्या एजीएमच्या निमित्ताने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स दि. २२.०९.२०२४ ते दि. २८.०९.२०२४ (दोन्ही

दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहतील. सभेस उपस्थित राहून मत देऊ शकणारी व्यक्ती त्याच्या ऐवजी उपस्थित राहून मत देण्यासाठी प्रतिनिर्ध नियुक्त करू शकतोव सदर प्रतिनिधी सभासद असण्याची आवश्यकता नाही. प्रतिनिधी नियुक्त करण्याचे दस्तावेज कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सभेच्या सुरुवातीच्या किमान ४८ तास अगोदरपर्यंत

ठिकाण मुंबई दिनांक : दि. ०५.०९.२०२४ बिसाइट : www.tricomfruitproducts.com

ट्रायकॉम फ्रूट प्रॉडक्ट्स लिमिटेडकरिता सही/-चंद्रकांत जोशी

### व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन : ०८३९८२१३)

# प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मोठे वक्तव्य

पोटनिवडणुकीपूर्वी राजेंद्र राठोड यांच्या वक्तव्याने खळबळ करून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे मला आता **ॏ सीकर**, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. माजी विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड, राजस्थानमधील भाजपाच्या मोठ्या नेत्यांपैकी कोणतीही निवडणुक लढवायची नाही. आता ते ५ वर्षे एक, भाजपाच्या सदस्यत्व अभियान २०२४ च्या पक्षाची सेवा करतील. झुंझुनू पोटनिवडणुकीत पक्षाचे तिकीट मिळण्याबाबत भाजपाचे नेते राजेंद्र राठोड यांनी जिल्हास्तरीय उद्घाटन समारंभात सहभागी होण्यासाठी बुधवारी सीकर (राजस्थान) येथे दाखल झाले. यावेळी सांगितले की, राजकारणात चर्चेचा काळ असेल आणि चर्चेचा कालावधी देखील चालू ठेवावा, असे सांगितले.

पराभव झाला, आता लढायचे नाही

### निबे लिमिटेड

(सीआयएन : L45200MH1926PLC001228) नोंदणीकृत कार्यालय : ए - ३/८, चाकण इंडस्ट्रियल एरिया फेज २, गाव खालुंब्रे तालुका खेंड, पुणे - ४१०५०१. दूर. ०२५०-६०९८३३३ फॅक्स : ०२५० २५२८६०२ ई-मेल : csnibelimited@gmail.com , वेबसाइट : www.nibelimited.com

१९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, बुक क्लोजरची सूचना व ई-मतदानाची माहिती याद्वारे सूचित करण्यात येत आहे की,एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिम करण्यासाठी निबेलिमिटेड (कंपनी) च्या सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा) शनिवार, दि, २८,०९,२०२३ रोजी . १.३० वाजता प्लॉटक्र. ई - २/२, चाकण इंडस्ट्रियल एरिया, फेज २, सारा सिटीजवळ, खराबवाडी, तालुक खेड, पुणे, महाराट्ट -४१० ५०१ येथे आयोजित करण्यात येत आहे.

कायद्याचे अनुच्छेद १०८ च्या तरतुदी सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २ गंच्या अनुपालनांतर्गत कंपनी आपल्या सभासदांना सूचनेत विहित सर्व विषयांव रआपली मते इलेक्ट्रॉनिक स्वरूपा देता येण्याकरिता दरस्थ ई-मतदान सविधा उपलब्ध करून देत आहे. सभासदांना सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडद्वारे पुरविण्यात ऑलेल्या ईमतदान सुविधेच्या माध्यमातून सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य

निर्धारित अंतिम तारीख अर्थात शनिवार, दि. २१.०९.२०२४ रोजीनुसार ज्या व्यक्तींची नावे सभासदांचे रजिस्टर, ग्रभार्थी मालकांच्या सूचीमध्ये नोंद असेल अशा व्यक्ती दूरस्थ ई-मतदान तसेच सभेमध्ये मतदान करण्यास पा ग्सतील, दरस्थ ई-मतदानाच्या निर्देशांकरिता सभासदांनी कृपया एजीएमच्या सूचनेतील टीपा वाचाव्यात, सभेच्या सूचनेच्या पाँठवणीपश्चात परंतुनर्धारित अंतिम तारखेपूर्वी एखादी व्यक्ती कंपनीची सभासद बनत असल्या . ादर व्यक्ती helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवून यूजर आयडी व पासवर्ड प्राप्त कर शकेल. युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्याचे विस्तृत निर्देश कंपनीची वेबसाइट www.nibelimited.com वर उपलब्ध एजीएमच्या सचनेत नमद आहेत. दरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान केलेले सभासद सभेमध्ये उपस्थित राह शकतील, परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही.

।भासदांना सुचित करण्यात येत आहे की, ए) कंपनीने दि. ०५.०९.२०२४ रोजी मान्य पद्धतीतून एजीएमची सूचन व वार्षिक अहवाल यांची पाठवणी पूर्ण केली आहे. बी) दूरस्थ ई-मतदान बुधवार, दि. २५.०९.२०२४ रोजी स. १.०० वाजता सरू होईल व शक्रवार, दि. २७.०९.२०२४ रोजी सायं. ५.०० वा. संपेल. सी) सायं, ५.०० पश्चात दुरस्थ ई-मतदानास परवानगी नसेल व तत्पश्चात सीडीएसएलद्वारे मतदानाकरिता दुरस्थ ई-मतदानाचे मोड्युल अकार्यरत करण्यात येईल. डी) एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.nibelimited om वर प्रदर्शित आहे. ई) ई-मतदानाशी संबंधित काही तक्रारी वा शंका असल्यास सभासदांनी helpdesl voting@cdslindia.com च्या download section वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequentl Asked Ouestions (FAOs) व सभासदांकरिताचे e-voting User manual वाचावे :

एजीएम समाप्तीपासून दोन कार्यदिवसांच्या आत घोषित निकाल, परीनिरीक्षकाच्या अहवालासमवेत कंपनीची वेबसाइट www.nibelimited.com वर प्रदर्शित करण्यात येईल व स्टॉक एक्सचेंजला कळविण्यात येईल कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ व अन्य लागू तरतुदी, काही असल्यास यांच्या अनुपालनांतर्गत पुढे सूचित करण्यात येत आहे की, कंपनीच्या एजीएमच्या निमित्ताने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर टान्सफर बुक विवार, दि. २२.०९.२०२४ ते शनिवार, दि. २८.०९.२०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहतील

संचालक मंडळाच्या आदेशाद निवे लिमिटेडकरिता

कंपनी सचिव व अनुपालन अधिकार ईमेल आयडी : cs@nibelimited.com

# भारताच्या राष्ट्रपतींकरिता व त्यांच्या वतीने उपमुख्य संकेत व दूरसंचार अभियंता, बांधकाम, पश्चिम

टेलिकॉम व सिग्नलिंग कार्य

रेल्वे, पहिला मजला, डीआरएम कार्यालय, कोठी ाकरिता ई -निविदा मागवीत आहेत. १. निविदा क्र. ०७, <mark>२. कामाचे वर्णन :</mark> पश्चिम रेल्वेच्या भावनगर विभागाच्याखिजडिया - अमरेली अनुभागादरम्यान गेज परिवर्तन कामासंदर्भात ब्लॉक अनुभागासहित सामग्रीचा पुरवठा, ट्रेंचिंग, ओएफसी / क्वाड केबल टाकणे व ब्लोइंग, स्प्लीसिंग, जॉइंटिंग,टर्मिनेशन ओएफसी व क्वाड केबल (आऊटडोअर) व इनडोअरचे परीक्षण कार्य. 3. कामाचे अंदाजित मूल्य: इ. ३,८८,८९,९८१.०० (इ. तीन कोटी अक्र्याऐंशी लाख एकोणनव्वद हजार नऊशे एक्याऐंशी मात्र), ४. इसारा रक्कम : रु. ३,४४,५००.०० (रु. तीन लाख चव्वेचाळीस हजार पाचशे मात्र) ५. ई - निविदा दस्तावेज जमा करण्याकरिता कार्यपूर्तता दिनांक व वेळ : ई निविदा जमा करणे २७.०९.२०२४ रोजी दु.३.०० वाजेपर्यंत व ं रोजी दु. ६. ई -िनविदा उघडण्याची तारीख व वेळ : दि. २७.०९.२०२४ रोजी दु. ३.३० वा., ७. कार्यपूर्तता कालावधी - स्वीकृतीपत्र वितरण दिनांकापासून १२ (बारा) महिने, ८. वेबसाइटचे विवरण व सूचना फलकाचे ठिकाणजेथे निविदेचा तपशील पाहता येऊ शकेल तसेच कार्यालयाचा पत्ता : उपमख्य संकेत व दुरसंचार अभियंता (बांधकाम), पश्चिम

#### रेल्वे, राजकोट (गुजरात - ३६०००१), वेबसाइट www.ireps.gov.in.

### जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की **आमच्या** अशिलांनी श्री लखीचंद हरिराम पंजाबी व श्रीमती मीना लखीचंद पंजाबी (यापुढे सदर हस्तांतरित म्हणून उल्लेखित) यांच्याकडून खालील निर्देशित सर्वभारांपासून मुक्त मालमत्तेची खरेदी करण्याचे मान्य

येथे पाठवावेत अन्यथा असे दावे व हरकती काही

(चटई क्षेत्रफळ), बंद बाल्कनी क्षेत्रमोजमापित १७.२९ चौ. मी., आच्छादित सिट आऊट एरिया

पुणे, दि. ०६.०९.२०२४

संस्थापक भागीद